





10th August 2020

To, The Manager - Listing Department, The National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5th floor, Plot no. C/1, "G" Block, Bandra-Kurla Complex,

Symbol: APCOTEXIND

Mumbai-400051

To,

Manager-Department of Corporate Services

BSE Limited Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Security Code: 523694

Dear Sir,

Sub: Extract of Financial results - 30th June 2020 - Advertisement

Please find enclosed a copy of advertisement (extract of Financial results - 30th June 2020) published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi).

Kindly take the same on record

Thanking you,

For Apcotex Industries Limited

Anand V Kumashi

GM - Finance & Company Secretary

अ.भा. आयुर्वेद संस्थेत कोरोना रुग्णांना मोफत चाचणी आणि उपचार

नवी दिल्ली, दि. ३० हिंदुर-थान सम ाचार अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने कोरोना आरोग्य केंद्रातील राग्णांना मोफत चाचणी आणि उपचार सुविधा प्रदान करायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांचा आढावा घेण्यासाठी आयुष मंत्र्यांनी कोवीड आरोग्य केंद्राला भेट दिली होती.

दिल्ली सरकारने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला कोवीड-१९ परीक्षण केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. तसेच कोरोना विषयी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्तांना दुरध्वनीवरून उत्तरे देण्यासाठी संस्थेमध्ये कोरोना संपर्क केंद्र सुद्धा उभारण्यात आले आहे.

आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखाली

अश्वगंधा, कडुलिंब, कालमेघा, गूळवेल अशा वनौषधींच्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा आणि संशोधन क्षेत्रात ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे. संसर्ग रोखण्यासाठी योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या दिल्ली पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि कोरोना विषाणमळे होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी आयुरक्षा संच ढिले जात आहे.

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)

१. मूळ २. सौमिकत

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: २९.०७.२०२०

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#

लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष

नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर

राखीव (पुनर्मुल्यांकित राखींव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/- प्रत्येकी)

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'



Place: Mumbai

हॉटेल रग्बी लिमिटेड

सीआयएन:एल५५१०१एमएच१९९१पीएलसी०६३२६५

नोंदणीकृत कार्यालय: २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रिट, चिराबाझार, कालबादेवी, मुंबई-४००००२.

दूर.क.:०२२-६७४७०३८०, वेबसाईट: www.hotelrugby.co.in, ई-मेल: rugbyhotel@rediffmail.com

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संपलेर्ल

३१.०३.२०२०

लेखापरिक्षित

-0.88

-0.88

9832.26

-0.0030

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली

२) ३१.0३.२०२० रोजी झालेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि

३) # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात जे लागू असेल ते तजवीज केले जाईल.

त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या

www.hotelrugby.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

Date: 30th July 2020

३१.१२.२०१९

अलेखापरिक्षाित

-9.98

-9.98

9832.26

-0.0000

apcotex industries limited

Registered Office: 49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS EAD THE CHAPTED ENDED 30TH HINE 2020

	FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020 (Rs. in Lakhs)								
C		QUA	YEAR ENDED						
Sr. No.	i Failiculais	30th June 20 Audited	31st March 20 Audited	30th June 19 Audited	31st March 20 Audited				
1	Total income from operations	6,173.79	11,688.17	14,788.25	50,191.52				
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)		519.49	1,580.06	2,460.38				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	(700.79)	519.49	1,580.06	2,460.38				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	(667.19)	306.58	1,135.92	1,662.72				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(317.34)	(342.69)	1,066.62	1,102.28				
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90				
7	Earning per Share Basic & Diluted	(1.29)	0.59	2.19	3.21				

Notes: a) The above is an extract of the detailed format of standalone results for Quarter ended on 30th June 2020 filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

b) The above financial results were reviewed by the Audit Committee after audit by the statutory auditors of the Company and the Board of Directors approved the same at their meeting held on 30th July 2020.

For and on behalf of the Board Atul C. Choksey

Chairman

DIN: 00002102

VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN NO. L24100MH1987PLC043911 Regd.Office: D-21/1, MIDC Tarapur Via Boisar, Dist. Palghar, Maharashtra $We b site: www.vividglobal inds.com\ ; Email: info@vividglobal inds.com\ ;$

AUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31,2020

	QUARTER YEAR ENDED ENDED		QUARTER ENDED	YEAR ENDED
Particulars	31.03.2020	31,03,2020	31.03.2019	31.03.2019
	Audited	Audited	Audited	Audited
Total Income From operations	1,433.96	5,857.07	1,896.87	6,124.07
Net Profit/(Loss) for the period before Tax				
(before exceptional items)	54.69	219.77	100.84	469.69
Net Profit/(Loss) for the period before Tax				
(after exceptional items)	54.69	158.69	100.84	469.68
Net Profit/(Loss) for the period after Tax				
(after exceptional items)	41.46	86.57	72.18	339.45
Total comperehensive income for the period				
(Comprising profit/loss) for the period (after tax)				
and Other comperenhensive Income (after tax))	41.46	86.57	72.18	339.45
Paid-up Equity Share capital (Face value				
per share- Rs 5 each)	456.44	456.44	456.44	456.44
Reserves (excluding Revaluation Reserve)	762.40	762.40	675.67	675.67
Networth	1,218.84	1,218.84	1,132.11	1,132.11
Earnings per share in				
Rs.(Face value of Rs. 5 each)				
Basis	0.45	0.95	0.79	3.72
Diluted	0.45	0.95	0.79	3.72

the audited resultes of the company for the year ended 31st March 2020 have been reviewed by the Audit committee and there after taken on record by the board of directors at its meeting held on July 30th, 2020.

These financial results have been prepared in accordence with the recognition and measurement principals of Indian Accounting Standards (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued therunder and the other accounting principals generally accepted in india. Financial results for all the period presented have been prepared in accordence with the recognition and measurement principles of IndAs. The above is an extract of the detailed format quarterly year ended March 31, 2020 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and other disclosure requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly! twelve months financial results are available on the stock exchanges websites i.e. Bombay stock exchange & National stock exchange. exchange & National stock exchange.
DTA/DTL has been recognised as on 31.03.2020 and effect of the same has been give

Date: 30.07.2020 Place: MUMBAI

बिर्ला प्रिसीजन टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएन: एल२९२२०एमएच१९८६पीएलसी०४१२१४

सीआयएन: एल२९२२०एमएच१९८६पीएलसी०४१२१४ , बिर्ला मेन्शन क्र.२, १ला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई-४००००४. दूर::९१–२२–२३८२५०६०, ई-मेल: info@birlaprecision.com, वेबसाईट: www.birlaprecision.in आयएसओ ९००१:२००० व आयएसओ १४००१:२००४ प्रमाणित कंपनी

३९ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

		VIIVE IVI IVI IIQI	UKKITI		
तपशील	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.१२.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०१९ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३१.०३.२०१९ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	3८09.9८	४९१८.२३	449८.90	90008.00	२१८६८.६२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक					
आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(८१.८९)	६.८५	(२२.७३)	3.49	900.08
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१४१६.८२)	६.८५	(२२.७३)	(9339.80)	900.08
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9894.90)	Ę. 4 0	(२२.७४)	(9339.80)	९०४.८१
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता					
सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष					
उत्पन्न (करानंतर))	(9899.89)	Ę. 4 0	(৭০০.६७)	(१४१४.९९)	८२६.८८
समभाग भांडवल	9938.09	9090.34	9090.34	9938.08	9090.34
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार					
पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)				८८८८.३७	909८9.२२
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.२/- प्रत्येकी)					
9. मूळ (र ु .)	(२.४९)	0.09	(80.0)	(२.३४)	9.६६
२. सौमिकृत (रु.)	(2.89)	0.09	(80.0)	(2.38)	9.६६
Đm.			•	•	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) व कंपनीच्या

१ एप्रिल, २०१८ पासून प्रभावी असलेले कंपनीने २ निष्कर्ष योग्य विभागात (१) टुर्लींग, (२) ऑटोमोटीव्ह कम्पोनंन्टस्मध्ये इंडएएस १०८ अंतर्गत विभागीय निष्कर्ष दिले आहेत.

२२ जून, २०१८ पासून प्रभावी असलेले बिहार राज्यातील ग्रामीण गरीब तरुणांच्या कौशल्याकरिता दीनदयाल लपाध्या ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत निधी कंपनीने दिला आहे. सदर व्यवहार हा कार्यचलीत विभागात विचारात घेतलेला नाही, सद् प्रकल्पाअंतर्गत महसूल निवारण उद्देशाकरिता इतर म्हणून वर्गीकृत केले आहे

बिहार राज्यातील ग्रामीण गरीब तरुणांच्या कौशल्याकरिता दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत निधी रु.१८४.५० लाख हे एकूण कार्यचलीत उत्पन्नात समाविष्ट आहे.

अपवादात्मक बाब यामध्ये रु.१३३४.९१ लाखांचे भत्ते/जमा मुल्यातील एकत्रीकरणासाठी तरतुद समाविष्ट आहे. कंपनीने समूह कंपनीद्वारे घेतलेल्या कर्जाकरिता बँकेला कॉर्पोरेट हमी दिलेली आहे. डीआरटीमध्ये बँकेद्वारा सादर कायदेशीर

प्रकरणात बँकेने कंपनीच्या विरोधात कोणतेही सहाय्य दावा केलेला नाही ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर ३० जलै २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले वैधानिक लेखापरिक्षकांनी

यावर त्यांचा अहवाल वितरीत केला आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही. वेदांत बिर्ला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

(www.birlaprecision.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे

संपलेले

9.03.2099

लेखापरिक्षित

१८.२६

-282.89

-२९२.६१

-282.89

-२९२.६१

9832.26

-486.69

-2.0830

हॉटेल रग्बी लिमिटेडकरित

सही/-

महेंद्र ठाकर

सीईओ व संचालक

डीआयएन:०१४०५२५३

३१.०३.२०२०

लेखापरिक्षित

-9.80

-9.80

9832.26

-0.0889

सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन:एल२१५४१एमएच१९७९पीएलसी०२१५४१ नोंदणीकृत कार्यालय: ए-५ एमआयडीसी, अंबड इंडस्ट्रीयल एरिया, नाशिक-४२२०९०. कॉॅपोरेट कार्यालय: २६ए, नरीमन भवन, २२७, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२०२३.८२	९२०१.१७	२९६६.३१
₹.	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(९९१.५३)	(२३४९.०५)	(२३५.००)
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबनंतर)	(११५९.४१)	(२८५८.४८)	(३०६.५१)
٧.	इतर सर्वंकष उत्पन्न (ओसीआय)	8.78	१.२१	8.26
۹.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	(११५८.२०)	(२८५७.२७)	(३०१.६४)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/-)	७३६.७८	७३६.७८	७३६.७८
9.	इतर समभाग		(५३६४.५१)	
٤.	अपवादात्मक बाबपुर्व उत्पन्न प्रतिभाग मूळ व सौमिकृत	(१५.७४)	(३४.१६)	(४.१६)
٩.	अपवादात्मक बाबनंतर उत्पन्न प्रतिभाग मूळ व सौमिकृत	(१५.७४)	(३४.१६)	(४.१६)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर ३० जुलै, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान करून नोंदपटावर घेण्यात आले.

मार्च, २०२० मध्ये डब्ल्युएचओने कोविड-१९ उद्रेकाची घोषणा केली ज्यामुळे संपुर्ण देशभरात समस्या उभी राहिली. २५ मार्च, २०२० रोजी भारत शासनाने आरोग्य अडचणी या महामारी घोषित केली. सर्व ना-अत्यावश्यक व्यवसाय तात्परते बंद केले. तसेच वस्त/साहित्यांच्या परिवहनावर बंदी आणली. यामुळे ना-अत्यावश्यक श्रेणीत कंपनीचा व्यवसाय येत असल्याने कंपनीने त्यांचे नाशिकचे प्लांट २३.०३.२०२० ते १७.०५.२०२० पर्यंत बंद ठेवले. लागू परवानग्या प्राप्त केल्यानंतर, कमी क्षमतेचे कार्यचलन सुरू झाल्यानंतर आणि कच्चे साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर कंपनीने पुढे व्यवहा सुरू केले. उत्पादन क्षमता वाढविण्याची योजना कंपनीने केली. सदर वित्तीय वर्षाच्या तारखेला जगभरातील आरोग्यवर आलेला प्रभाव यामुळे अंदाजित निष्कर्ष वेगळा आलेला आहे. या अनिश्चिततामुळे पुढील आर्थिक स्थितीमधील काही आवश्यक बदल करण्याचे कंपनी विचारत करीत आहे. वित्तीय धनकोंनी कंपनीकडून देय वसुलीकिरिता राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे आणि

दिवाळखोरी व अपतदारी सांकेताकाअंर्तगत कॉर्पोरेट अपतदार ठराव प्रक्रिया प्रारंभ केले आहे. . अपवादात्मक बाब हे विस्तार व फेरबदलकरिता पूर्वी प्राप्त धूळे येथील औद्योगिक भाडेपट्टा जमीन परत दिल्यामुळे आलेला तोटा दर्शविते.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाकरिता जेथे आवश्यक आहे जेथे पुर्ननमुद करण्यात आले

मंडळाच्या वतीने व करित सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/ एम.व्ही. आशर

सीएफओ व संचालक

डीआयएन:०६९२९०२४

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड

SIMPLEX ३० केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई-४०००११ PAPERS LTD. दूरः:९१-२२-२३०८२९५१, फॅक्सः ९१-२२-२३०७२७७३, ई-मेल: papers@simplex-group.com वेबसाईटः www.simplex-group.com, सीआयएन:एल२१०१०एमएच१९९४पीएलसी०७८१३७

३० जन. २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		, प्रतिशेअर व्यतिरिक्त				
	संपलेली तिमाही	पलेली तिमाही संपलेले वर्ष				
तपशील	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	(२.०२)	(९.५०)	(२.८७)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(२.०२)	(५८.७९)	(२.८७)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(२.०२)	(५८.७९)	(२.८७)			
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित						
नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२.०२)	(५८.७९)	(२.८७)			
समभाग भांडवल	३००.१५	३००.१५	300.94			
पुर्नमुल्यांकित राखीव वगळून इतर समभाग	-	(१४६५.१८)	-			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी)						
मूळ व सौमिकृत	(0.00)	(9.98)	(0.90)			

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आठेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

 वरील निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आलेले आहे आणि ३० जुलै, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

३. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार आणि लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावानुसार तयार केले आहे

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेडकरीता शेखर आर. सिंग

संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक : ३०.०७.२०२०

दिनांक: २९.०७.२०२०

ठिकाण : मुंबई

बनास फायनान्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** इ-१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉलच्या समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

३१ मार्च, २०२० राजी संपलल्या तिमाही व वर्षाक	राता लखापार	क्षित वित्ता	य निष्कषाचा	अहवाल			
बीएसई कोड: ५०९०५३ (रु.लाखात)							
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०१९ लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८५.२००	828.८६0	99८.८0	43८.040			
निव्वळ नफा/(तोटा)(कर आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(909.000)	(९८.0५0)	(१३०.४५)	८७.१९०			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(909.000)	(९८.0५0)	(१३०.४५)	28८.८00			
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)	(909.000)	(९८.०५०)	(939.८४)	28८.८००			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.000	0.000	0.00	0.000			
समभाग भांडवल	9930.600	9930.600	9930.60	9930.600			
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित							
ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				२०९४.५९०			
0.114	(0400)	(0,000)	(0.000)	2000			

ई-मेल: banasfin@gmail.com, वेबसाईट: www.banasfinance.com

सीआयएनः एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च. २०२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३९ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.banasfinance.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> बनास फायनान्स लिमिटेडकरी सही/ गिरीराज किशोर अग्रवा

> > डीआयएन:००२९०९५

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३०.०७.२०२०



USHDEV INTERNATIONAL LIMITED

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : ३० जुलै, २०२०

Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001. Email: info@ushdev.com Website: www.ushdev.com CIN Number: L40102MH1994PLC078468 Extract of Standalone and Consolidated Financial Results for the year ended 31st March, 2020

Rs. In Lakh (Except Earnings per Equity Share data)											
				STANDALON	=				СО	NSOLIDATED	TED
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31st March 2020 (Audited)		Quarter Ended 31st March 2019 (Audited)	Year Ended 31st March 2020 (Audited)	Year Ended 31st March 2019 (Audited)	Quarter Ended 31st March 2020 (Audited)	Quarter Ended 31st Dec 2019 (Unaudited)		Year Ended 31st March 2020 (Audited)	Year Ended 31-March-2019 (Audited)
1. 2. 3. 4. 5. 6.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period Equity Share Capital (Face Value of Rs.1/- per share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per equity share (Face Value of Rs.1/- per share): 1. Basic & Diluted	15,235.00 (3,849.84) (10,949.84) (10,951.52) 3,384.94 (315,464.08)	2,626.05 (824.62) (824.62) (825.22) 3,384.94 (315,464.08)	(840,93) (62,660.87) (62,660.87) (68,297.84) 3,384.94 (301,568.59)	23,632.16 (5,479.72) (12,579.72) (13,895.49) 3,384.94 (315,464.08)	18,034.41 (67,673.26) (67,673.26) (72,452.41) 3,384.94 (301,568.59)	15,235.00 (3,849.86) (10,949.86) (10,951.54) 3,384.94 (315,464.14)	2,626.05 (824.62) (824.62) (825.22) 3,384.94 (315,464.14)	(840.93) (62,660.90) (62,660.90) (68,297.87) 3,384.94 (301,568.61)	23,632.16 (5,479.75) (12,579.75) (13,895.51) 3,384.94 (315,464.14)	18,034,41 (67,672,27) (67,672,27) (72,451,44) 3,384,94 (301,568,61)
Notes	Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure										

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of BSE limited (www.bseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.Ushdev.com) For Ushdev International Limited Taken on Record Mr. Subodh Kumar Agrawal

Resolution Professional Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183 Place: Mumbai, Date: 30th July 2020

Arvind Prasad MD & CEO (DIN - 01654899)



KANANI INDUSTRIES UMITED

Regd. Off.:915C, The Capital, G - Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai: 400051. CIN No. L51900MH1983PLC029598 Website: www.kananiindustries.com STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER/YEAR ENDED 31 ST MARCH, 2020

(Rs In Lacs) Standalone Result **Particulars** Year Ended Quarter Ended **Quarter Ended** Year Ended 31.03.2020 31.12.2019 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 31.03.2020 31.12.2019 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 Audited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Audited **Audited** Total Income from Operation (Net) 1,576.04 2,698 18 8.563.56 8,312.79 10.295.93 12,667 83 7,948.71 37,656.28 34,413.84 2,007.68 Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax 256.20 217.92 6.22 12.12 (10.52)56.62 56.75 110.15 44.85 0.27 56.75 44.85 0.27 217.92 Net Profit/(Loss) for The Period After Tax (After Extraordinary items) (10.52)110.15 256.20 Equity Share Capital 989.34 989.34 989.34 989.34 989.34 989.34 989.34 989.34 989.34 989.34 Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown In The Balance 3,279.86 3,223.24 4,660.64 4,267.73 Sheet of Previous Year) Earning Per Share (Before Extraordinary Items) (Of Rs.1/- Each) 0.01 (0.01)0.11 0.26 Diluted 0.0 0.01 (0.01)0.06 0.06 0.11 0.05 0.00 0.26 0.22 Earning Per Share (After Extraordinary Items) (Of Rs.1/- Each) (0.01)0.06 0.26 Diluted 0.0 0.01 (0.01)0.06 0.06 0.11 0.05 0.00 0.26 0.22

2015. The full Format of the Quarter/Annual Financial Result are available on the Stock Exchange Websites: www.bseindia.com, www.nseindia.com, and Company Website: www.kananiindustries.com

Place : Mumbai Date: 30/07/2020

 The above statement of audited financial results were taken on record at the meeting of the Board of Directors held on 30 Th July, 2020 The above is an extract of the detailed format of Quarter/Annual Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,

> By Order of the Board Mr. Premjibhai Kanani

DIN NO: 01567443

Moratorium burden easing as India limps back to normalcy

& SUBRATA PANDA

Mumbai, 30 July

here is something strange about the moratorium episode. According to Reserve Bank of India (RBI) data, nearly 68 per cent of public sector banks' (PSBs') outstanding book and 31 per cent of private sector lenders' books were under moratorium as of April 30.

As much as 80 per cent of the individual borrowers of PSBs and 42 per cent of private sector banks had opted for the facility.

For Bandhan Bank, 90 per cent of the loan book was under the moratorium. And yet, after the June quarter, moratorium numbers have nosedived.

Bandhan, for example, reported just 24 per cent of its book under moratorium. Excluding the impact of floods in Assam and Bihar, and localised lockdowns from calculation, "the core moratorium book is not more than 10 per cent", said MD and CEO Chandra Shekhar Ghosh.

Other banks are seeing a similar trend. This is because agents can now pay visits for recovery, and also because the economic situation has not turned as dire as feared. It has come as a great relief for analysts and bankers, who had feared anything between ₹3 trillion and ₹10 trillion in bad debt, as a fallout of the moratorium stress.

IDFC First, which had started operations at the same time as Bandhan (five years ago), expects loans under moratorium to fall below 10 per cent of its book by August, from 45 per cent at the end of Q4 and 28 per cent at present. "We are seeing an improvement in collections," said V Vaidyanathan, MD and CEO of IDFC First.

Similarly, ICICI Bank's moratorium book reduced to 17.5 per cent at the end of June, from 30 per cent at end-April. In case of Axis Bank, just about 9.7 per cent of advances are now under moratorium, from 25-28 per cent in the first phase.

Kotak Mahindra Bank said that as of July 10, around 9.65 per cent of loans were under moratorium, down from 26 per cent in April. Mostly the retail segment had opted for moratorium in larger numbers. In the wholesale segment, SMEs had availed of the moraperiod to 180 days from 91, instead.




WHY THE MORATORIUM **BOOK IS SHRINKING**

■ Uncertainty easing with lockdown being lifted

- Banks have stepped
- up recovery effort ■ Lenders getting selective
- on offering moratorium ■ Rural economy recovering well, leading to more
- Many banks had put everyone
- under moratorium initially ■ Compounding interest makes moratorium unattractive

FALLING WEIGHT

Moratorium numbers at major private banks ■Mar - Apr '20 ■Jun '20 (%)



torium more than large corporates. For IndusInd Bank, the moratori-

um book shrunk to 16 per cent in June, against 50 per cent in April.

RBL Bank also said loans under moratorium fell to 13.7 per cent in June from 33 per cent in Q4. The wholesale book saw a sharp reduction in moratorium cover and now stands at just 5 per cent of the loan book, from 22 per cent earlier. In micro-banking, 77 per cent of the bank's customers have started paying EMIs.

Credit card spend has touched 75 per cent of the pre-Covid level across banks.

At the same time, industry veterans like HDFC Chairman Deepak Parekh and SBI Chairman Rajnish Kumar have advised against another extension. Bandhan's Ghosh said it would be better to extend the NPA classification

While there are fears of NPAs surging once the moratorium ends — with the RBI expecting the same to rise to 12.5 per cent by March 2021 from 8.5 per cent in March 2020 — the sharp reduction in moratorium numbers allays such fears.

Fear, friend, and accounting

Many individuals and firms opted for the moratorium when it was first offered (on March 27), fearing a turn of events for the worse. Only later was it clarified that the interest foregone would only be added back as principal.

Many customers who had opted for it are making part payments, said Rakesh Sharma, MD and CEO of IDBI Bank.

Extending the facility was also left to banks' discretion. Axis Bank, for example, has its own internal metrics to decide who gets it, said officials in a media call.

giving additional loans to over 400,000 MSMEs. Its moratorium book was just about 22 per cent in April, as most of its individual customers were government employees or from the defence sector who hardly witnessed any salary cut/job loss, said managing director C S Shetty.

On the other hand, there are healthfirst policies adopted by some banks that have vielded rich dividends.

"More than 60 per cent of our loan book is micro-credit. In the first phase, instead of recovery, we went to customers to distribute masks wherever possible. That created a goodwill and strong loyalty base," said Ghosh.

Vishwavir Ahuja, MD and CEO of RBL Bank, said the rural economy has recovered well and they expect the NPA situation to stabilise and improve from Q3FY21.

Opt in or out

PSBs had offered moratorium to all, except those specifically requesting to opt out. Private sector banks and NBFCs asked customers if they wanted a moratorium, putting a sunset clause on such

At present, most PSBs have both the 'opt in' and 'opt out' options. For a few private banks though, there is no opting out for three months once opted in.

"During moratorium 1.0, we gave 100 per cent relaxation on the retail book. On the corporate side, we adopted the 'opt in' method and 20 per cent of corporate clients took it. In moratorium 2.0, we have offered 'opt in' across all products in retail and corporate, except micro-finance," said Sumant Kathpalia, MD and CEO of IndusInd Bank.

Most banks, though, took advantage of RBI norms and put all stressed customers under the moratorium bucket even if they did not opt for it. If a customer defaulted, the bank would have marked them as someone who opted for a moratorium, to protect its book.

'There would be customers who availed of the moratorium prior to end-May but not in June, and have overdues. The bank is engaging with them. Should they come under moratorium, the overall moratorium level may rise a couple of percentage points, depending on the pool of such loans," said ICICI Bank.

HDFC pre-tax profit slips 9.5%, net interest income sees 17% rise Mortgage lender Housing Finance Corporation (HDFC) reported a pre-tax profit of ₹3,607 crore in the first quarter of FY21, against ₹3,985 crore in the same period a year ago, down 9.5 per cent

"IN Q4, I BELIEVE, WE SHOULD BE CLOSE TO 90-95% NORMALCY. THERE IS A CHANCE THAT WAREHOUSING, the pre-tax profit of the lender WE COULD SEE ANOTHER | E-COMMERCE FIRMS last year was bulked up by stake 25-BPS REDUCTION IN **INTEREST RATE BUT** I DO NOT SEE ANY net gains from de-recognising

> KEKI MISTRY, Vice-Chairman & CEO, HDFC

FURTHER REDUCTION

IN RATE THEREAFTER"



REAL ESTATE FROM **NEWER SECTORS LIKE** AND CLOUD AND DATA **CENTRE PARKS AS** THEY SEEK TO INCREASE THEIR DATA STORAGE CAPACITIES"

grew 12 per cent to ₹5.31 trillion

at the end of the June quarter

from ₹4.75 trillion, with 11 per

cent growth in the individual

book and 12 per cent in the non-

individual book. Due to the

lockdown, lending was ham-

pered but it has improved since

April. "The significant change

during the quarter has been the

DEEPAK PAREKH, Chairman, HDFC

The net profit was down 4.73 **DOWN 4%** HDFC stock

period a vear ago. It earned a net interest income (NII) of ₹3,392 crore in Q1 (₹3,079 crore last year in Jul 29 Jul 30,'20 the same quarter), but taking into

Mumbai, 30 July

Development

due to additional provisioning

for pandemic-related uncer-

tainties and a negative carry on

gruity in the numbers because

sale in its life insurance sub-

sidiary, dividend income, and

assigned loans. After adjust-

ment, pre-tax profit at the end

of the June quarter stood at

₹3,265 crore, against ₹2,684

crore, up 22 per cent.

cent

₹3,051.52 crore

against ₹3,203.10

crore in the same

There is, however, incon-

account of higher liquidity.

account the high liquidity level and equity investment, NII stood at ₹3,609 crore, up 17 per cent YoY. The net interest margin for the quarter stood at 3.1 per cent, down 2 bps. However, after adjusting for the negative carry, it stood at 3.3 per cent, the same as in the previous year.

The lender took additional provisions of ₹404 crore due to the pandemic in the reporting quarter and provisions for standard assets stood at ₹1,199 crore.

'We are done with high levels of provisioning, and do not need to make further provisioning for the pandemic. The

balance sheet is protected against Covidrelated defaults," said Keki Mistry, vice-chairman and chief executive officer, HDFC. Gross NPA dropped

12 bps to 1.87 per cent. NPAs in the individual 1,811.0 - 2_{1,800} loan portfolio stood at 0.92 per cent, down 3 bps from 0.95 per cent in March 2020. In the non-indi-

vidual portfolio, NPAs were down 61 bps to 4.10 per cent. "During periods of distress, NPAs do tend to move up but once the economy gets back to some level of normalcy, they tend to come back to levels that used to prevail. In the current circumstances, I do not see too much of an increase in the level of NPAs but we need to be cautious," Mistry said.

It has 16.6 per cent of its individual loan portfolio and 22.4 per cent of the corporate book under the moratorium as of now.

shift to digital sourcing of business through various channel partners. As of date, 80 per cent of business has migrated to digital sourcing," the lender said Deposits grew 26 per cent YoY to ₹1.43 trillion. Its CAR stood at 17.3 per cent, of which

Tier 1 capital was 16.2 per cent. Addressing the 43rd AGM, Deepak Parekh, chairman, HDFC, allayed fears that demand for commercial real estate would diminish with more people opting to work from home. He said many large companies had acquired or leased commercial properties particularly in Bengaluru and Assets under management Hyderabad, during the period

BHAGERIA INDUSTRIES LTD. (CIN: L40300MH1989PLC052574) Regd. Office: 1002, 10th Floor, Topiwala Centre, Off S.V. Road, Goregaon (W), Mumbai 400 062. Phone: +91-22-4043 6666, Fax: +91-22-4043 6662

Notice to the Shareholders NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the Members of Bhageria Industries Limited (the company) will be held on Saturday, August 29, 2020 at 11.00 a.m. through Video conferencing (VC)/other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 (MCA Circulars) and SEBI Circular dated May 12, 2020 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Members of the Company can join and participate at the AGM through VC/OAVM.

Company Carlyman bandgate at the Admittodary Notice (No. 1). In compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2019-20 will be sent electronically by the Company to those Members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 31st AGM and the Annual report for FY 2019-20 will be also available at the websites of the Company (www.bhageriagroup.com), BSE Limited (www.bseindia.com) attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is

Accordingly, to update the details with the company the following procedure may be

The Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at https://sharexindia.com/Email_Register.html by providing details such as Select company name from drop box, Folio Number, certificate Number, Shareholder name, PAN, mobile number, email id and also upload the image of share certificate and the state of the st and PAN card, in PDF or JPEG format (upto 1MB). The facility for registration of and PAN card in PDF of PEG format (upto 1mb). The facility for registration of bank details for the members holding shares in physical form are also available at https://sharexindia.com/Bank, Register.html by providing details such as Bank account no, bank name, IFSC code and also upload self-attested cancelled cheque leaf along with request letter duly signed in PDF or JPEG format (Upto 1MB).

The Member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective. Describers the Describers Letters the Members period.

addresses with their respective Depository Participant. Further, the Member may temporarily register their e-mail addresses with the Company/RTA, a https://sharexindia.com/Email_Register.html by providing details such as DP D/Clien ID, shareholder name, PAN, Mobile no, email id. It is clarified that for permanen registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository participant.

For Bhageria Industries limite Suresh Bhageria Chairperson

Kabra ExtrusionTechnik Limited CIN: L28900MH1982PLC028535

Regd. Office: Fortune Terraces, 10th Floor, New Link Road, Tel: +91 22-26734822-24 | Fax: +91 22-26735041 Email: ket_sd@kolsitegroup.com | Website: www.kolsite.com NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

The Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address available with the Company, whose shares are due for transfer to the IEPF Authority in October 2020 for taking appropriate action to claim their unpaid dividends. The Company has uploaded full details of such shareholders, including their folio number or DP ID - Client ID on its website - www.kolsite.com.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 30, 2020, the Company will be compelled to transfer suc underlying shares to the IEPF. Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfe of shares to IEPF and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable Shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shal inform the depository by way of corporate action for transfer of such shares in favour of the demat account of the IEPF Authority.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividenamount(s) and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules, details whereof are available at the IEPF website: www.iepf.gov.in.ln case of any claims or queries, please

Date: July 30, 2020 Company Secretary

SPEAKS

Politics. Economics. And other Domino Effects.

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audi Transfer and Refund) Rules, 2016, as amended. The said Rules, inter alia, provide tha shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders fo seven consecutive years or more, are to be transferred to the IEPF Authority established

contact the Nodal Officer of the Company at the contact details mentioned above.

For Kabra ExtrusionTechnik Limite Place: Mumbai

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL - II, CHENNAI C.P. Nos. 208 to 211/CAA/2020 (Connected with CA/1211 to 1214/CAA/2019)

In the Matter of Section 230 to 232 of the Companies Act, 2013

In the Matter of Scheme of Amalgamation and Arrangement (Demerger) of Brightenex Private Limited and Toolex Private Limited and Fastenex Private Limited and Grace Infrastructure Private Limited

BRIGHTENEX PRIVATE LIMITED Having its Registered Office at

A26, Industrial Estate, Thattanchavadi,

...Transferor Company 1 and Petitioner Company **NOTICE OF PETITION**

A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanction of the Scheme of Amalgamation and Arrangement (Demerger) between Brightenex Private Limited and Toolex Private Limited and Fastenex Private Limited and Grace Infrastructure Private Limited and their Respective Shareholders was presented by the Petitioner on the 10th day of February 2020 and the said Petition is fixed for hearing before the National Company Law Tribunal, Chennai Bench on 02nd September 2020. Any person desirous of of his intention, signed by him or his Advocate with his name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed

M/s. RUGAN & ARYA Dated this the 31st day of July, 2020. Ms. Ayshwarya R No. 1A. Stone Link Avenue Mr.R.Murugan (9840331510) Raja Annamalaipuram, Chennai - 600 028. Advocate for the Petitioner (044 24350506) E Mail: ruganandarya@gmail.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL - II, CHENNAI

C.P. Nos. 208 to 211/CAA/2020 (Connected with CA/1211 to 1214/CAA/2019) In the Matter of Section 230 to 232 of the Companies Act, 2013

n the Matter of Scheme of Amalgamation and Arrangement (Demerger) of Brightenex Private Limited and Toolex Private Limited and Fastenex Private Limited and Grace Infrastructure Private Limited

GRACE INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED Having its Registered Office at

Pondicherry - 605009 ...Demerged Company and Petitioner Company **NOTICE OF PETITION**

A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanction of the Scheme of Amalgamation and Arrangement (Demerger) between Brightenex Private Limited and Tooley Private Limited and Fasteney Private Limited and Grace Infrastructure Private Limited and their Respective Shareholders was presented by the Petitioner on the 10th day of February 2020 and the said Petition is fixed for hearing before the National Company Law Tribunal, Chennai Bench on 02nd September 2020. Any person desirous of pporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, notice of his intention, signed by him or his Advocate with his name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed

charges for the same. M/s. RUGAN & ARYA Dated this the 31st day of July, 2020. Ms. Ayshwarya R No. 1A, Stone Link Avenue, Mr.R.Murugan (9840331510) Raja Annamalaipuram, Chennai - 600 028. Advocate for the Petitioner (044 24350506) E Mail: ruganandarya@gmail.com



apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.com

apcotex

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS

CIN: L99999MH1986PLC039199 **FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020**

(Rs. in Lakhs)

Sr.		QUA	YEAR ENDED		
No.	Particulars .	30th June 20 Audited	31st March 20 Audited	30th June 19 Audited	31st March 20 Audited
1	Total income from operations	6,173.79	11,688.17	14,788.25	50,191.52
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	(700.79)	519.49	1,580.06	2,460.38
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	(700.79)	519.49	1,580.06	2,460.38
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	(667.19)	306.58	1,135.92	1,662.72
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(317.34)	(342.69)	1,066.62	1,102.28
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90
7	Earning per Share Basic & Diluted	(1.29)	0.59	2.19	3.21

Notes: a) The above is an extract of the detailed format of standalone results for Quarter ended on 30th June 2020 filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

b) The above financial results were reviewed by the Audit Committee after audit by the statutory auditors of the Company and the Board of Directors approved the same at their meeting held on 30th July 2020.

For and on behalf of the Board

Atul C. Choksey Chairman DIN: 00002102























Business Standard

Insight Out

www.business-standard.com

Place: Mumbai

Date: 30th July 2020